

आदिवासी विकास विभागाच्या १ ला मजला,
मंत्रालय (विस्तार) येथील दालन क्रमांक १४९
येथे लाकडी दालन (पार्टीशन) तयार
करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक : आस्था-२०१५/प्र.क्र.२५/का-१८
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २९ ऑक्टोबर, २०१६.

- वाचा :** १. शासन पत्र समक्रमांक, दिनांक ८ सप्टेंबर, २०१६.
२. शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक अर्थस-२०१६/प्र.क्र.८९/अर्थ-३, दिनांक २०.०१४.२०१६
३. कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे पत्र क्रमांक इशवि/मंत्रालय/कॅम्प क्र-
३३८/एस.एम.१६७३, दिनांक ३०.०९.२०१६.

प्रस्तावना :

आदिवासी विकास विभागाचे दालन क्रमांक १४९, १ ला मजला, मंत्रालय (विस्तार) येथे एक लाकडी दालन (पार्टीशन) तयार करून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, (सा.बां.वि.) मुंबई यांनी खालील रुपये ५४,०५९/- (रुपये चोपन्न हजार एकोणसाठ मात्र) इतक्या रक्कमेचे खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पत्राचा दिनांक	कामाचे स्वरूप व रक्कम रुपये	कामाचे रक्कम रुपये
१	कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई	३०.०९.२०१६	Providing & fixing full Height laminate Partitions in Tribal Development Department for C.E.&J.S. Cabins at Mantralaya Bridge १ st floor, Room No.१४९	रु. ५४,०५९/-

त्यानुसार कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, (सा.बां.वि.) मुंबई यांनी सादर केलेल्या रु.५४,०५९/- (रुपये चोपन्न हजार एकोणसाठ मात्र) इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१. आदिवासी विकास विभागाचे दालन क्रमांक १४९, १ ला मजला, मंत्रालय (विस्तार) येथे तातडीने एक लाकडी दालन (पार्टीशन) तयार करून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता, इलाखा शहर, मुंबई यांनी खालील रु.५४,०५९/- (रुपये चोपन्न हजार एकोणसाठ मात्र) इतक्या रक्कमेचे खर्चाच्या सादर केलेल्या खालील अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पत्राचा दिनांक	कामाचे स्वरूप व रक्कम रुपये	कामाचे रक्कम रुपये
१	कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई	३०.०९.२०१६	Providing & fixing full Height laminate Partitions in Tribal Development Department for C.E.&J.S. Cabins at Mantralaya Bridge १ st floor, Room No.१४९	रु. ५४,०५९/-

२. सदरचा खर्च मागणी क्रमांक टी-४ “२२५१ सेक्रेटरिएट सामाजिक सेवा - ०९० सेक्रेटरिएट (००/०१) आदिवासी विकास विभाग (२२५१ ०२११)” १३ कार्यालयीन खर्च या लेखाशिर्षाखाली सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात मंजूर झालेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक विअप्र-२०.१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका मधील भाग पहिला, उपविभाग दोन अनु क्र.१६ समोरील नियम क्रमांक ६४ (महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५) अन्वये विभाग प्रमुखांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून व वित्तीय विभागाचे शासन परिपत्रक क्र.अर्थस-२०१६/प्रक्र.८९/अर्थ-३ दि.२०.०४.२०१६ मधील सुचना नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१६१०२९१५०५२४५०२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अनिता लाड)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
२. महालेखापाल-२, नागपूर (लेखा परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (रोखशाखेमार्फत)
४. उप सचिव (राखेशाखा/आस्था), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. अवर सचिव, (अर्थसंकल्प), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
७. मर्झबान रोड, मुंबई-१.
८. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. वित्त विभाग (कार्या-व्यय-१४) मंत्रालय, मुंबई.
१०. कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग (सा.बां.) यांचे कार्यालय, बांधकाम भवन इमारत, दुसरा मजला, २५ मर्झबान रोड, मुंबई-४०० ००१.
११. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. निवड नस्ती, आस्थापना.